

## सुचना-पत्रक

### UPSC COACHING PROGRAMME FOR ST CATEGORY- 2018

#### प्रवेश परीक्षा - २०१८

(UPSC, नागरी सेवा परीक्षा (IAS/IFS/IPS etc.) च्या प्रशिक्षण २०१८ - २०१९ करीता संस्थेत प्रवेश)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा - २०१८ च्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ८ महिने पूर्ण वेळ विनामुल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार दिनांक ०६-०५-२०१८ रोजी पुणे, नाशिक, ठाणे केद्रावर घेण्यात येईल. प्रस्तुत जाहीरातीप्रमाणे नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

१. प्रवेश परीक्षेकरीता सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज कार्यालयाच्या [www.cec.unipune.ac.in](http://www.cec.unipune.ac.in) या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ०९-०४-२०१८ ते दिनांक २३-०४-२०१८ या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक २३-०४-२०१८ असून त्यानंतर वेबलिक बंद होईल.

#### २. परीक्षेसंबंधीत महत्त्वाची माहिती :

प्रवेश अर्ज ऑनलाईन (Online) भरण्याचा कालावधी

अ. क्र.	प्रवेश प्रक्रीया कार्यक्रम	कालावधी
१	ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी	दिनांक ०९-०४-२०१८ ते दिनांक २३-०४-२०१८
२	बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेमध्ये विहित चलनाव्दारे प्रवेश परीक्षा शुल्क भरण्याचा (अंतिम) कालावधी	दिनांक २८-०४-२०१८
३	लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (HALL TICKET) उपलब्ध होण्याचा दिनांक.	दिनांक ०३-०५-२०१८
४	प्रवेश परीक्षा	दिनांक ०६-०५-२०१८

३. उमेदवारांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) अर्जात संपुर्ण माहिती भरल्यानंतर (Submit) हा Option वापरावा, अर्ज जमा केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचा (BOM) /HDFC बँकेचा शुल्क भरण्याबाबत चलन उपलब्ध होईल. सदर चलनाचे प्रिंट काढून त्या चलना मार्फत उमेदवाने चलनात आवश्यक असलेले शुल्क त्याच दिवशी न भरता दुसऱ्या दिवसा पासून वरील दिलेल्या शुल्क जमा करण्याच्या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्राचा (BOM) / HDFC बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी विहित कालमर्यादेत भरावी व आवश्यक शुल्क भरल्याची खात्री करावी. अर्ज जमा (Submit) केल्यानंतर परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

४. परीक्षा शुल्काची आकारणी व शुक्ल भरणा प्रक्रिया -

सदर परीक्षेसाठी खालील प्रमाणे शुल्क आकारले जाणार असून, प्रवेश परीक्षा शुल्क हे नापरतावा राहिल. **प्रवेश अर्ज फी : ₹.३००/-**

५. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीने स्विकारण्यात येतील अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

६. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने स्विकारण्यात येत असल्याने अर्ज व कोणतेही शैक्षणिक अर्हतेबाबत चे इतर प्रमाणपत्रे कार्यालयांत पाठविण्यात येऊ नयेत. सर्व प्रमाणपत्रे अंतिम निवड प्रक्रीयेमध्ये तपासण्यात येतील. अर्ज भरताना केवळ फोटो स्कॅन करून (फोटोची साईज १५० केबी पेक्षा कमी असणे आवश्यक) अपलोड करावा.

ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहिल, जर उमेदवारांने ऑनलाईन (Online) अर्ज भरते वेळी कोणतीही चूक केली तर ही दुरुस्ती कार्यालयातून केली जाणार नाही. कार्यालय अशा कोणत्याही अर्जाची जबाबदारी घेणार नाही . उमेदवार सुधारीत अर्ज पुन्हा करू शकतो व त्याच सुधारीत अर्जाचे चलन बँकेत भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन (Online) अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. उमेदवारांना ऑनलाईन (Online) अर्ज

भरण्याबाबत काही अडचणी आल्यास संपर्काकरीता कार्यालयीन वेळेत फोन नंबर - ०२०-२५६९०३४२ / २५६०१३४५ / २५६०१३४६.

७. उमेदवाराने अर्ज भरताना SIGN UP करून तयार केलेला LOGIN ID व पासवर्ड जतन करून ठेवावा.

८. उमेदवाराने अर्जा सोबत माहिती सादर करताना कार्यान्वीत असलेला भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमाक व ई - मेल आयडी नमूद करावा, जेणे करून आपणास संपर्क करून आवश्यक ती माहिती देणे सुलभ होईल. उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्जाव्दारे नोंदविलेली भ्रमणध्वनी (मोबाईल), ई - मेल आयडी हा अपूर्ण अथवा चुकीचा असल्यास, तसेच मोबाईल क्रमाक NCPR Registered (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रीये दरम्यान त्याव्दारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहिल तसेच या कार्यालया च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रीये दरम्यान वेळोवेळी सूचना देऊन प्रवेश परीक्षेच्या माहिती बाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहिल.

९. Answer Key दिनांक ०८-०५-२०१८ रोजी [www.cec.unipune.ac.in](http://www.cec.unipune.ac.in) या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली जाईल.